

विभागीय माहिती कार्यालय, लातूर

कलम ४(१)(b)(ii) नमुना (अ)
**लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
अधिकारांचा तपशील**

अ. क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण / पत्ता
१	उपसंचालक (माहिती), लातूर सहाय्यक संचालक (मा)	प्रादेशिक कार्यालय प्रमुख वर्ग-२ आहरण व संवितरण अधिकारी	मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उत्तरबाजू लातूर, जिल्हा- लातूर ४१३५१२

अ)

अ. क्र.	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायदा / नियम / शासन निर्णय / परिपत्रानुसार	अभिप्राय
१	उपसंचालक (माहिती), लातूर सहाय्यक संचालक (मा)	प्रादेशिक कार्यालय प्रमुख वर्ग-२ आहरण व संवितरण अधिकारी	महाराष्ट्र कोषागार नियम, १९६५ अंतर्गत शासन निर्णय क्र.वि.अप्र- १०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दि. १५- ५-२००९ व शासन निर्णय वि.अप्र- २०१३/प्र.क्र.३०/विनियम, दिनांक १७-४- २०१५ अन्वये प्राप्त अधिकार	पद प्रादेशिक कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी

ब)

अ.क्र.	पदनाम	अधिकार-प्रशासकीय	कोणत्या कायदा / नियम / शासन निर्णय/परिपत्रानुसार	अभिप्राय
१	सहाय्यक संचालक (मा)	आहरण व संवितरण अधिकारी	वरीलप्रमाणे	आहरण व संवितरण अधिकारी

क)

अ.क्र.	पदनाम	अधिकार-फौजदारी	कोणत्या कायदा / नियम / शासन निर्णय/परिपत्रानुसार	अभिप्राय
१)	वरीलप्रमाणे	निरंक	निरंक	फौजदारी स्वरूपाचे अधिकार प्राप्त नाहीत

ड)

अ.क्र.	पदनाम	अधिकार-अर्धन्यायीक	कोणत्या कायदा / नियम / शासन निर्णय / परिपत्रानुसार	अभिप्राय
१)	वरीलप्रमाणे	निरंक	निरंक	अर्धन्यायीक अधिकार प्राप्त नाहीत

कलम ४(१)(ब)(ii)
नमुना (ब)
लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या
अधिकारांचा तपशील

अ. क्र.	पदनाम	कर्तव्ये	कोणत्या कायदा / नियम / शासन निर्णय / परिपत्रानुसार	अभिग्राय
१	उपसंचालक (माहिती)	प्रादेशिक कार्यालय प्रमुख	महाराष्ट्र कोषागार नियम, १९६५ अंतर्गत शासन निर्णय क्र.वि.अप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दि. १५-५-२००९ व शासन निर्णय विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/विनियम, दिनांक १७-४-२०१५ अन्वये प्राप्त अधिकार	पद प्रादेशिक कार्यालय प्रमुख दर्जाचे
		कार्यालय प्रमुख-प्रशासकीय	--	पद प्रादेशिक कार्यालय प्रमुख दर्जाचे
२	सहाय्यक संचालक (मा)	आहरण व संवितरण अधिकारी वृत्त शाखेचे पूर्ण काम पार पाडणे, कार्यालय प्रमुखांच्या अनुपस्थिती मध्ये कायालयीन कामाचे नियोजन, संचलन	--	--
३	माहिती सहाय्यक	वृत्त काढणे, विभागीय अधिस्वारीकृती व इतर बैठकीचे नियोजन व कामकाज, लोकराज्य सौ. डॉ. हांडिगज, इ.कामे.	--	--
४	वरिष्ठ लिपिक	आस्थापाना व वाहन विभाग	--	--
५	लेखापाल	अनुदान वाटप, देवके पास करणे, पुनर्पडताळणी	--	--
६	दूरदर्शन छायाचित्रकार	शासकीय कायद्रमांचे दूरदर्शनासाठी वृत्ताचित्रण करणे	--	--
७	लघुलेखक (नि.त्रेणी)	लघुलेखनाचे काम, माहितीचा अधिकार, कार्यालयीन मासिक अहवाल आदि कामे.	--	--
८	लिपिक-नि-टंकलेखक	लेखा विभाग, जाहिरात वितरण, वरिष्ठांनी बेळोवेळी दिलेली कामे पार पाडणे, लेखा परिक्षण अनुपालन.	--	--
९	लेखा लिपीक	संगणक टंकलेखन, कार्यालयीन पत्रब्यवहार, आवक, जावक, जडसंगह, स्टेशनरी विभागाचे काम पारपाडणे,	---	---
१०	वाहनचालक-२ पदे	वाहन चालविणे, वाहने सुस्थितीमध्ये ठेवणे	--	--
११	रोनिओ ऑपरेटर	कार्यालयीन कामे करणे	--	--
१२	शिपाई -१ पद	कार्यालयीन कामे करणे	--	--
१३	संदेश वाहक-१ पद	कार्यालयीन कामामध्ये मदत करणे	--	--

कलम ४ (१)(ब)(iii)
निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षक व जबाबदारीचे उत्तरदार्दीत्व निश्चित करून
कार्यपद्धती प्रकाशन (कामाचा प्रकार/नाव)

कामाचे स्वरूप	:-	निरंक
संबंधित तरतुद	:-	निरंक
अधिनियमाचे नाव	:-	निरंक
नियम	:-	निरंक
शासन निर्णय	:-	निरंक
परिपत्रके	:-	निरंक
कार्यालयीन आदेश	:-	निरंक

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिग्राय
१	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम ४(१)(अ)(v i)

नमुना (ड)

जाहिरात विभाग / लेखा विभाग कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	जाहिरात विभाग	शासन निर्णय क्रमांक पौयुली/१०००/प्र.क्र.७३/२०००/३४, दि. १ मे. २००१ आणि शा. नि. क्र. जाहिरात २००१/प्र.क्र.१३७/ का-३४, मंत्रालय, मुंबई-३२ दि. ३१ ऑगस्ट, २००१	परिपत्रकानुसार या कार्यालयामार्फत जाहिरात वितरण केले जाते.

कलम ४(१)(अ)(v i)

नमुना (इ)

लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील दस्ताएवजांची वर्गवारी

अ.क्र.	दस्ताएवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती पदनाम	व्यक्तीचे ठिकाण
१	वृत्त वितरण नोंदवही	वृत्त वितरण	माहिती सहायक	विभागीय माहिती कार्यालय
२	म.को.नि.१९६० आणि म.आ.खर्च नियम १९६५ अंतर्गत विविध नोंदवह्या	म.को.नि.१९६० आणि म.आ.खर्च नियम १९६५ अंतर्गत विविध नोंदवह्या	लिपीक नि टंकलेखक / लेखा लिपिक	विभागीय माहिती कार्यालय
३	जडसंग्रह नोंदवही	जडसंग्रह यादी	लिपीक नि टंकलेखक / लेखा लिपिक	-कित्ता-
४	चित्रीकरण नोंदवही	चित्रीकरण	दूरदर्शन छायाचित्रकार	-कित्ता-

कलम ४(१)(अ)(v i)

नमुना (इ)

लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील दस्ताएवजांची वर्गवारी

अ.क्र.	विषय	दस्ताएवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, व्हाउचर इ.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	वृत्त वितरण	वृत्त वितरण नोंदवही	--	५ वर्षे
२	लेखा विभाग	म.को.नि.१९६० आणि म.आ.खर्च नियम १९६५ अंतर्गत विविध नोंदवह्या	रोख नोंदवही, बिल नोंदवही, टोकन नोंदवही, धनादेश नोंदवही,	किमान ३५ वर्षे
३	आस्थापना विभाग	-कित्ता-	सेवापुस्तके, सेवा पुस्तक स्थालांतर नोंदवही, हजेरी नोंदवही.	सेवापुस्तके -कायमस्वरूपी इतर नोंदवही-१० वर्षे हजेरी नोंदवही ५ वर्षे
४	जडसंग्रह विभाग	जडसंग्रह नोंदवही	--	कायमस्वरूपी
५	जाहिरात विभाग	जाहिरात वितरण नोंदवही / वृत्तपत्र हजेरी नोंदवही	--	किमान १० वर्षे
६	अधिस्वीकृती पत्रिका	अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची नोंदवही (लातूर विभाग)	--	कायमस्वरूपी
७	संगणक नोंदवही	ई-मेल संदेश, फॅक्स संदेश, संगणक साहित्य खरेदी बाबतची नोंदवही	--	किमान ५ वर्षे
८	वाहन	वाहनाची हिस्ट्रीसिट नोंदवही, लांगबूक.	--	कायमस्वरूपी
९	स्टेशनरी	खरेदी करण्यात येणारी वस्तूंची नोंद दर्शविणारी नोंदवही.	--	किमान ५ वर्षे
१०	माहिती अधिकार -२००५	माहिती अधिकार -२००५ अंतर्गत आलेल्या अर्जाची व दिलेल्या उत्तराची माहिती दर्शविणारी नोंदवही	--	किमान १५ वर्षे

कलम ४(१)(अ)(v i)

नमुना (इ)

लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पत्ते व त्यांचे
मासिक वेतन

अ. क्र.	पदनाम	नाव	वर्ग	रुजू दिनांक	दूरध्वनी क्रमांक/फॅक्स/ ई-मेल	एकूण वेतन
१	उपसंचालक (माहिती)	रा. भ. मुळी	१	४-६-२०१२	(०२३८२) २४८०००/ २५९३५०/ २४५१८८ ddilatur@gmail.com	७८२६९
२	सहाय्यक संचालक (माहिती)	रिक्त	२	---	-कित्ता-	---
३	माहिती सहायक	यासेरोद्दीन फहद मखदुम काझी	३	८-७-२०१४	-कित्ता-	३७४१२
४	लेखापाल	अ. बा. देशपांडे	३	२२-२-२००६	-कित्ता-	४४११७
५	वरिष्ठ लिपिक	चं. स. कारभारी	३	१-८-२०१३	-कित्ता-	२५४०६
६	लेखा लिपिक	के.आर.आरेवार	३	३-११-२०११	-कित्ता-	२२६१९
७	लिपिक-नि- टंकलेखक	श्रीमती मनिषा कुरुलकर	३	१-०७-२०१०	-कित्ता-	२३७०६
८	वाहनचालक	रिक्त	३	---	-कित्ता-	---
९	वाहनचालक	न. भा. पुरी	३	३-९-२००९	-कित्ता-	३४६५८
१०	दूरदर्शन छायाचित्रकार	एस. पी. डोंगरे	३	१६-८-२००८	-कित्ता-	४६६५२
११	लघुलेखक (नि.श्र.)	आर. व्ही. मुगळे	३	८-९-२००६	-कित्ता-	७१२४४
१२	रोनिओ ऑपरेटर	टी. एम. सुरवसे	४	१३-९-२०१३	-कित्ता-	२७३४४
१३	शिपाई	गं. गो. कुंभार	४	३-९-२००९	-कित्ता-	२५१५८
१४	संदेशवाहक	बा. आ. केंद्रे	४	६-६-२००३	-कित्ता-	२४०५०

कलम ४(१)(ब)(x)
लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची
वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ. क्र.	वर्ग	वेतन रूपरेषा		इतर अनुज्ञेय भत्ते		
		अधिकारी/ कर्मचारी याचे नांव	वेतनश्रेणी	नियमित (महागाई भत्ता, घरभाडे, शहर भत्ता)	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता-अंदाजे)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रिशिक्षण भत्ता)
१	१	रा. भ. मुळी उपसंचालक (माहिती)	१५६००-३९१००	४२,५०९	५०,०००	निरंक
२	२	रिक्त सहायक संचालक (माहिती)	९३००-३४८००	---	---	निरंक
३	३	यासेरोदीन फहद मखदूम काझी माहिती सहायक	९३००-३४८००	१८,६३५	१५,०००	निरंक
४	३	आर. व्ही. मुगळे लघुलेखक (नि.श्र.)	९३००-३४८००	३८,६३४	३,५००	निरंक
५	३	श्री. चं. स. कारभारी वरिष्ठ लिपिक	५२००-२०२००	१३,२६६	१०,०००	निरंक
६	३	एस. पी. डोंगरे दुरदर्शन छायाचित्रकार	९३००-३४८००	२३,१८६	८,०००	निरंक
७	३	अ. बा. देशपांडे लेखापाल	९३००-३४८००	२४,१५७	८,०००	निरंक
८	३	श्री.के.आर.ओरेवार लेखा लिपिक	५२००-२०२००	१०,३८१	१,७००	निरंक
९	३	श्रीमती मनिषा कुरुलकर लिपिक-नि-टंकलेखक	५२००-२०२००	११,७३४	१,०००	निरंक
१०	३	रिक्त वाहन चालक	५२००-२०२००	---	---	निरंक
११	३	न. भा. पुरी, वाहनचालक	५२००-२०२००	१८,१४८	५,०००	निरंक
१२	४	टी. एम. सुरवसे रोनिओ ऑपरेटर	५२००-२०२००	१४,८३४	१,०००	निरंक
१३	४	बा. आ. केंद्रे, संदेशवाहक	५२००-२०२००	१२,५२०	७,०००	निरंक
१४	४	गं. गो. कुंभार, शिपाई	५२००-२०२००	१३,६२८	७,०००	निरंक

कलम ४(१)(ब)(xi)

**लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल
याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.**

अंदाजपत्रकाच्या प्रतीचे प्रकाशन : - निरंक
अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन : - निरंक

अ. क्र.	अंदाजपत्रकिय शीर्षके वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
१	२२२०-माहिती व प्रसिद्धी उपशिर्ष-०१-चित्रपट- ००१ संचालन व प्रशासन (००)(०१) प्रसिद्धी संचालक				
	वेतन व भत्ते	४९,२८,०००	--	--	--
	अति.भत्ता	१६,०००	--	--	--
	प्रवासभत्ते	५७,०००	--	--	--
	कार्यालयीन खर्च	३,३०,०००	--	--	--
	दुरध्वनी व वीज पाणी शुल्क	१,१३,०००	--	--	--
	भाडे व कर	--	--	--	--
	प्रसिद्धी खर्च	--	--	--	--
	अतिथी खर्च	--	--	--	--
	वाहनदुरुस्ती खर्च	--	--	--	--
	संगणक दुरुस्ती	२९,०००	--	--	--
	एकूण	५४,७३,०००			

कलम ४(१)(ब)(xv)

**लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता
प्रकाशित करणे**

उपलब्ध सुविधा

१. भेटण्याच्या वेळ संदर्भात माहिती
२. वेबसाईट विषयी माहिती
३. कॉलसेंटर विषयी माहिती
४. अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
५. कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
६. नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती
७. सूचना फलकाची माहिती
८. ग्रंथालय विषयी माहिती

अ. क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तक्रार निवारण
१	भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती	संपूर्ण कार्यालयीन वेळ	सर्वाना भेट उपलब्ध	विभागीय माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, उत्तर बाजू, लातूर	सहाय्यक संचालक (माहिती) / माहिती सहाय्यक	त्वरेने
२	वेबसाईटविषयी माहिती	इंटरनेट कार्यालयीन वेळेत उपलब्ध	महाराष्ट्र शासनाच्या डीजीआयपीर व महान्यूज वेबसाईटवर वृत्त टाकले जाते.	इंटरनेट	-	-
३	सूचना फलक	संपूर्ण कार्यालयीन वेळ	सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध	विभागीय माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, उत्तर बाजू, लातूर	-	-

फलकासाठी माहिती

लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अ. क्र.	शासकीय माहिती अधिकारी नाव	पदनाम	कार्य क्षेत्र	पता / फोन	ई -मेल	अपिलीय प्राधिकारी
१	अरुण सुर्यवंशी	प्र.सहायक संचालक (माहिती)	लातूर	विभागीय माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, उत्तर बाजू, लातूर २४५१८८	ddilatur@gmail.com	श्री. रा.भ. मुळी, उपसंचालक (माहिती), लातूर

सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.	सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी नाव	पदनाम	कार्य क्षेत्र	पता / फोन	ई -मेल	अपिलीय प्राधिकारी
१	यासरेदीन फहद मखदूम काढी	माहिती सहाय्यक	लातूर	विभागीय माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, उत्तर बाजू, लातूर २४५१८८	ddilatur@gmail.com	श्री. रा.भ. मुळी, उपसंचालक (माहिती), लातूर

अपिलीय अधिकारी

अ. क्र.	अपिलीय अधिकारीचे नाव	पदनाम	कार्य क्षेत्र	पता /फोन	ई -मेल	यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी
१	श्री.रा.भ.मुळी, उपसंचालक (माहिती)	उपसंचालक (माहिती)	लातूर विभाग	विभागीय माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, उत्तर बाजू, लातूर २४८००० २५९३५०	ddilatur@gmail.com	१. सहाय्यक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर २. जिल्हा माहिती अधिकारी,लातूर ३. जिल्हा माहिती अधिकारी,उस्मानाबाद ४. जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड २. जिल्हा माहिती अधिकारी,हिंगोली

कलम ४(१)(b)(i)

विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथील कार्य व कर्तव्ये यांचा तपशील

- कार्यालयाचे नांव : विभागीय माहिती कार्यालय, लातूर
- पता : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उत्तर बाजू, लातूर
- कार्यालय प्रमुख : उपसंचालक (माहिती), लातूर -- श्री. रा. भ. मुळी ,
- शासकीय विभागाचे नांव : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२
- कोणत्या मंत्रालयीन : सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- खात्याच्या अधिनस्त : लातूर विभाग--लातूर/नांदेड/उस्मानाबाद/हिंगोली
- कार्य क्षेत्र : लातूर/नांदेड/उस्मानाबाद/हिंगोली हे चार जिल्हे.
- भौगोलिक : प्रादेशिक कार्यालय प्रमुख, शासकीय योजनांची माहिती, नियंत्रक अधिकारी, अनुदान वितरण, प्रशासकीय अधिकार प्राप्त
- विशिष्ट कार्य : प्रादेशिक कार्यालय प्रमुख, शासकीय योजनांची माहिती, नियंत्रक अधिकारी, अनुदान वितरण, प्रशासकीय अधिकार प्राप्त
- विभागाचे ध्येय/धोरण : निरंक/शासनाच्या बातम्या, प्रसिद्धी, जाहिरात वितरण, अनुदान वितरण, कार्यक्रमाचे चित्रीकरण करणे.
- सर्व संबंधित कर्मचारी : वरील प्रमाणे
- कामाचे विस्तृत स्वरूप : प्रशासकीय इमारत, तळ मजला, डावोकडील बाजू, लातूर
- मालमत्तेचा तपशील : २४८०००, २५९३५०, २४५१८८
- कार्यालयीन दूरध्वनी : सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत
- वेळा : साप्ताहिक सुटी व सार्वजनिक सुट्या आणि रविवार
- सेवेसाठी ठरविलेल्या वेळा : सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत

स्वाक्षरित/-
उपसंचालक (माहिती)
लातूर